

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

(म्हाडा घटक)

MUMBAI BUILDING REPAIRS AND
RECONSTRUCTION BOARD
(A MHADA UNIT)

नाहरकत प्रमाणपत्र

(महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ कलम १०२ नुसार)

म्हाडा
MHADA



विषय:- ह.क्र. १६८-१७०-१६८जी-१७०जी, एम. जी. रोड / २-६, वोड हाऊस रोड, फोर्ट, मुंबई अ

विभाग या इमारतीचे दुरुस्ती काम.(उपकर क्रमांक अ-१३०१(१४सी)).

संदर्भ:- कार्यकारी अभियंता / अ विभाग / मु. ह. दु. व पु. मंडळ यांची कार्यालयीन टिप्पणी
क्र.ET-१२३, दि.०५.१०.२०२३.

महानगरपालिका हृद अ विभाग मधील उपकर प्राप्त ह.क्र. १६८-१७०-१६८जी-१७०जी, एम. जी. रोड / २-६, वोड हाऊस रोड, मुंबई ला संरचनात्मक दुरुस्तीची आवश्यकता आहे, असे वास्तुशास्त्रज्ञ मे. पाटीदार अलायन्स, यांनी प्रमाणित केल्यानुसार व अशी दुरुस्ती इमारतीतील भाडेकरु/ रहिवाशी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ मधील कलम १०२ नुसार मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह) स्वतः प्राप्त करून घेऊ इच्छितात असा लेखी प्रस्ताव त्यांचे वास्तुशास्त्रज्ञ मे. पाटीदार अलायन्स, यांनी त्यांचे पत्र दि. ०९.०९.२०२३ अन्वये का.अ./ अ विभागास दि.०९.०९.२०२३ रोजी प्रस्ताव प्राप्त झाल्यानुसार सदर इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीसाठी, सक्षम अधिकारी म्हणून खालील अटींवर हे ना-हरकत प्रमाणपत्र (परताव्यासह) देण्यात येत आहे. तसेच भाडेकरु / रहिवाशयांच्या विनंतीनुसार इमारतीची संरचनात्मक दुरुस्तीचे सर्व.प्रक्रियेत खालील व्यक्ती ना-हरकत प्रमाणपत्र धारक म्हणून काम करतील व मंडळाचे दृष्टीने ठेकेदार असतील.

१. श्री. अलि बाकीर बाल्डीवाला (रुम नं. १३, तिसरा मजला) - नाहरकत प्रमाणपत्र धारक

२. श्रीम. मेघा ज्ञानेश पंडीत (रुम नं.०९, पहिला मजला) - नाहरकत प्रमाणपत्र धारक

३. श्री. तेज मयुर कॉन्ट्रक्टर (रुम नं. १४, तिसरा मजला) - नाहरकत प्रमाणपत्र धारक

अटी व शर्ती :-

हे ना हरकत प्रमाणपत्र कोणताही पुर्वग्रह न ठेवता मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीचे नकाशे व अंदाजपत्रक मंजूर करेल असे गृहित धरून देण्यांत येत आहे. कोणत्याही कारणासाठी ज्यामध्ये नकाशे व अंदाजपत्रके न स्विकारण्याचे अटी व शर्तीचे पालन करण्यांत काही दोष रहाणे किंवा इतर कोणतेही कारण न दाखविता नाहरकत प्रमाणपत्र रद्द झाल्यास त्यामुळे कोणत्याही नुकसान भरपाईचा दावा ना-हरकत प्रमाणपत्र धारकांकडून किंवा अन्य भाडेकरु/ रहिवाशयांकडून स्विकारण्यात येणार नाही.

- दुरुस्तीचे काम मंडळातर्फे नोंदणी झालेल्या ठेकेदाराकडूनच करवून घेणे ना-हरकत प्रमाणपत्र धारकावर बंधनकारक आहे. तसेच, मा. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी / प्राधिकरण यांनी निर्गमित केलेल्या परिपत्रक क्र. ९२३१ दिनांक ०९/१२/२०२२ अन्वये नमुद केलेल्या अट क्र. २(i) नुसार कार्यवाही करणे बंधनकारक आहे. " २ (i) एखाद्या दुरुस्तीच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्राद्वारे ठेकेदाराची नेमणूक करताना मुख्यत्वारपत्र(Power of Attorney) दुव्यम निबंधक यांच्याकडून नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. "
- या नाहरकत प्रमाणपत्रांची मुदत ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित केलेल्या तारखेपासून दिड वर्षापर्यंत ग्राहय राहिल आणि या कालावधीमध्ये दुरुस्ती काम पुर्ण करणे बंधनकारक राहिल.दिड वर्षाच्या (१८ महिने) मुदतीनंतर मुदतवाढ हवी असल्यास ना-हरकत प्रमाणपत्र धारकांनी मुळ मुदत संपण्यापुर्वी किमान १ महिना मुदतवाढीसाठी योग्य समर्थनासह मंडळास लेखी विनंती करणे आवश्यक राहिल अन्यतः हे नाहरकत प्रमाणपत्र आपोआप रद्द समजण्यांत येईल.
- इमारत दुरुस्ती खर्चाच्या देयकाचा परतावा (Reimbursement), हा मंडळाकडे उपलब्ध असलेल्या निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून राहिल.

[पृष्ठ क्र.०१/०४]

गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५९.

दूरध्यक्षमी ६६४०५०००/२६५९२८७७/२६५९१११७.

फॉक्स नं. : ०२२-२६५९२०५८/२६५९१४५९

Griha Nirman Bhavan, Kalanagar, Bandra (East), Mumbai-400 051.

Phone : 88405000 / 26592877 / 26591397

Fax No. : 022-26592058/26591469

इ.क्र. १६८-१७०-१६८जी-१७०जी, एम. जी. रोड / २-६, वोड हाऊस रोड, फोर्ट, मुंबई अ विभाग
 (उपकर क्रमांक अ-१३०९(१४सी)), नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह)

४. मुंबई महानगर पालिकेच्या व मंडळाच्या मंजुरीपेक्षा अन्य काम करण्यात आले तर नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल व नाहरकत प्रमाणपत्रधारक आणि वास्तुशास्त्रज्ञ यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. आणि इमारत दुरुस्तीच्या केलेल्या खर्चाची परतफेड (Reimbursement) केली जाणार नाही.
५. ढोबळ नकाशात (Block Plan) मध्ये दर्शविलेल्या मजल्यांच्या संख्येपेक्षा प्रत्यक्षात मजल्यांची संख्या ढोबळ नकाशापेक्षा जास्त असेल तर सदर जास्तीच्या मजल्यांची /मजल्यांची संरचनात्मक किंवा अन्य दुरुस्ती प्रथम मुंबई महानगरपालिकेच्या व तसेच मंडळाच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय ना-हरकत प्रमाणपत्र धारकास करतायेणार नाही. रहिवाश्यांची संख्या का.अ./अ विभाग हयांनी व वास्तुशास्त्रज्ञ हयांनी १७ भाडेकरू / रहिवाशी [०९ अ.नि. + ०८ निवासी = १७ अ.नि. व नि.] असल्याचे सादर केले आहे, ते स्विकारण्यात यावे. इमारतीच्या बांधकाम क्षेत्रफळ बाबत जर तफावत असल्यास वास्तुशास्त्रज्ञाच्या योग्य खुलासा का.अ. / अ विभाग हयांनी क्षेत्रफळ तपासून, प्रमाणित करून अंदाजपत्रक व नकाशे सादर करावे.
६. प्रत्येक भाडेकरू/रहिवाशी हयांच्या दुरुस्ती कामातील दोषांचे निरसन तसेच तक्रारींचे निराकरण ना-हरकतपत्र धारकांनी करणे बंधनकारक राहिल.
७. इमारत दुरुस्तीनंतरही भविष्यात आवश्यकता वाटल्यास मंडळाला इमारतीची पुनर्बंधणी करावयाचा अधिकार राहिल व त्याबद्दल रहिवाशी / ना हरकत प्रमाणपत्रधारक यांना कोणत्याही प्रकारची हरकत घेता येणार नाही.
८. ज्या रहिवाश्यांना मंडळाच्या संक्रमण शिंबीरांत जागा देण्यात आल्या असतील त्यांना इमारतीची दुरुस्ती पुणे झाल्यावर त्यांच्या मुळ गाळ्यात पुर्नवसन करण्यांची जबाबदारी ना हरकत प्रमाणपत्र धारकांची राहिल.
९. निधीची उपलब्ध्यता लक्षात घेऊन धोकादायक भागांची दुरुस्ती प्राधान्याने करण्यात यावा.
१०. आवश्यक असेल तेव्हा महानगरपालिकेची आय ओ डी (Intimation of Disapproval) व सी सी (Commencement Certificate) प्राप्त झाल्यानंतर व कार्यकारी अभियंता अ विभाग /दु व पु.मंडळ यांनी द्वितीय संयुक्त पहाणी केल्या नंतरच कामास सुरुवात करण्यांत यावी.
 इमारतीच्या दुरुस्तीचे काम आवश्यकतेप्रमाणे इमारतीच्या सर्व भागात समप्रमाणांत करण्यात यावे व ते ना हरकत प्रमाणपत्र धारकांच्या भागातच केंद्रीत होणार नाही याची दक्षता घ्यावी.
११. इमारतीचे दुरुस्तीचे काम विहित कालावधीत पुर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
१२. प्रस्तावासोबत असलेल्या नकाशाप्रमाणे सामाईक भागांचे दुरुस्तीचे काम प्रथम करण्यांत यावे.
१३. लोकायुक्त महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार शक्यतो रहिवाश्यांच्या भागातील काम प्रथम करण्यांत यावे व नाहरकत प्रमाणपत्रधारकांच्या भागातील काम शेवटी करण्यांत यावे.
१४. विषयांकित इमारतीच्या दुरुस्तीचे कामासाठी मंडळातर्फे वास्तुशास्त्रज्ञाची नेमणूक झाली असल्याने त्यांनी केलेल्या टप्प्यांपर्यंतच्या कामाचा मोबदला अदा करणे तसेच मंडळातर्फे ठेकेदार नियुक्त केला असल्यास त्यांचे हक्कांचे (claims) चे निराकरण करणे व सदर ठेकेदारांने मंडळातर्फे केलेल्या दुरुस्ती कामासाठी केलेल्या खर्चाची अदायगी करण्याची योग्य ती खबरदारी घ्यावी व त्याची पुरता झाली आहे याची खात्री झाल्यानंतरच मंडळाचे कार्यकारी अभियंता ना-हरकत पत्राद्वारे सुरु होणा-या दुरुस्ती कामाची द्वितीय संयुक्त पहाणी करतील व काम सुरु करण्यास अनुमती देतील.
१५. इमारतीच्या दुरुस्तीच्या कालावधीत कोणतेही अनधिकृत काम होणार नाही याची दक्षता घ्यावी व तसे आढळल्यास त्याची पुर्ण जबाबदारी वास्तुशास्त्रज्ञ व ना-हरकतपत्र धारकावर राहील व ते महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ अन्वये कार्यवाहीस पात्र ठरतील ना-हरकतपत्र धारकांनी याची नोंद घ्यावी व तशी स्पष्ट लेखी सुचना कामास प्रारंभ करण्यापुर्वीच ना-हरकतपत्र धारकांनी वास्तुशास्त्रज्ञ यांना दयावी. महानगरपालिकेकडे आणिबाणीच्या कालावधीमध्ये घनकचरा उचलण्याबद्दल अनामत ठेवे ठेवणे तसेच जादा पाणीपटटी महानगरपालिकेला भरणे या जबाबदा-या ना-हरकत प्रमाणपत्र धारकांच्या रहातील.
१६. [पृष्ठ क्र. ०२/०४]

१७. मुंबई महानगरपालिका कायदयाच्या कलम ३४२ अन्वये आय.ओ.डी.(I.O.D.)मिळविण्याकरीता खालील बाबींची पुर्तता वास्तुशास्त्रज्ञांकडून ना-हरकत प्रमाणपत्र धारकाने करून घ्यावी.
- अ) स्थळदर्शक नकाशा (लोकेशन प्लॅन)
 - ब) सिटी सर्वे शीट क्रमांकासह इमारतीचा ढोबळ नकाशा,
 - क) विस्तृत नकाशा आणि वेगवेगळ्या रंगांटामध्ये प्रस्तावित दुरुस्ती दर्शविणारे छेददर्शक देखावे व त्याचबरोबर इमारतीचे बांधीव क्षेत्रफळ व त्यांची आकडेमोड.
 - ड) मंडळाचे परताव्यासह नाहरकत प्रमाणपत्र,
 - इ) इमारताची छायाचित्रे,
 - ई) महानगरपालिकेचे सर्व कर थकबाकीसह भरण्यांत यावेत व संबंधित विभागातील सहाय्यक करनिर्धारक व संकलक यांचे उपकरासह कोणतीही थकबाकी प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र जोडणे,
 - उ) संबंधित विभाग अधिकारी/महानगरपालिका यांचेकडून कोणतीही कार्यवाही प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र,
 - ऊ) मालमत्ता जर आरक्षणाने बांधीत असेल तर कार्यकारी अभियंता (विकास नकाशा) स.अभियंता (संपादन) महापालिका यांचे शेरे प्राप्त करून ते जोडणे.
 - ए) इमारतीतील सर्व भाडेकरूंचे इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्ती करण्याकरीता लेखी हमीपत्र सदर इमारतींची दुरुस्ती केल्यानंतर इमारत सुस्थितीत येईल याबाबत नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनियरचे प्रमाणपत्र अंदाजपत्रकासोबत सादर करावे.
१८. कार्यकारी अभियंता आ विभाग यांनी सदर इमारतीच्या दुरुस्तीकामासाठी मंडळा तर्फ वास्तुशास्त्रज्ञ / ठेकेदाराची नेमणूक केली असल्याने संबंधित ठेकेदाराने / वास्तुशास्त्रज्ञाने केलेल्या कामाची देय रक्कम म्हणजेच त्यांनी केलेल्या कामाचे देयके पारित केल्याशिवाय व मंडळाचे ठेकेदार / वास्तुशास्त्रज्ञ यांची नियुक्ती रद्द किंवा कार्यमुक्त केल्यानंतरच नाहरकत प्रमाणपत्र धारकाचे प्रत्यक्ष दुरुस्ती काम हाती घेणे बंधकनकारक राहील. दरम्यानच्या काळात इमारत संरक्षणाबाबतची संपुर्ण खबरदारी व जबाबदारी संबंधित नाहरकत प्रमाणपत्र धारकावर राहील यांची कृपया नोंद घ्यावी.
१९. सदर इमारतीच्या दुरुस्तीसाठी मंडळातर्फ काम करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेले अंदाजपत्रक जर नाहरकत प्रमाणपत्र कामासाठी वापरणे प्रस्तावित असल्याने सदर बाब मंडळाचे निर्दर्शनास अवलोकनासाठी व मान्यतेसाठी सादर करण्यासाठी बाब टिप्पणी मंडळाचे आगामी बैठकीत सादर करण्याचे दृष्टीने कार्यवाही करावी.
२०. मुं. इ. दु. व पु. मंडळाद्वारे वि.नि.नि.३३[७] अथवा ३३[९] अंतर्गत नाहरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले नाही, याची खातरजमा कार्यकारी अभियंता / आ विभाग यांनी केली आहे असे गृहीत धरून, हे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
२१. सदर नाहरकत प्रमाणपत्र हे विषयांकीत इमारतीवर विविध टप्प्यात आतापर्यंत झालेल्या सर्वकष दुरुस्ती खर्चाची व ९०% गाळेधारक / भाडेकरूंची विषयांकित कामास संमती आहे याची कार्यकारी अभियंता/ आ विभाग यांनी खातरजमा केली आहे असे गृहीत धरून देण्यात येत आहे.



उपमुख्य अभियंता (परिमंडळ-१),
 मुं. इ. दु. व पु. मंडळ, मुंबई-३४.

*Dekate/DE2
16/10/23*

इ.क्र. १६८-१७०-१६८जी-१७०जी, एम. जी. रोड / २-६, वोड हाऊस रोड, फोर्ट, मुंबई अ विभाग
 (उपकर क्रमांक अ-१३०९(१४सी)), नाहरकत प्रमाणपत्र (परताव्यासह)
 Municipal Building Repair &
 Reconstruction Board,
 Executive Engineer 'A' Ward,
 Inward No. :- 256 |
 Date :- 16/10/2023

जा.क्र.परिमंडळ-१/नाहप्र/ २७०५ /२०२३,
 उप-मुख्य अभियंता (परिमंडळ-१) यांचे कार्यालय,
 मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ,
 ए-६६, दादरकर कंपाऊंड, ताडदेव, मुंबई-४०० ०३४.
 दिनांक :- १६/१०/२०२३.

प्रति,

१. श्री. अलि बाकीर बाल्डीवाला (रुम नं. १३, तिसरा मजला) - नाहरकत प्रमाणपत्र धारक
२. श्रीम. मेघा ज्ञानेश पंडीत (रुम नं.०९, पहिला मजला) - नाहरकत प्रमाणपत्र धारक
३. श्री. तेज मयुर कॉन्ट्रक्टर (रुम नं. १४, तिसरा मजला) - नाहरकत प्रमाणपत्र धारक
- इ.क्र. १६८-१७०-१६८जी-१७०जी, एम. जी. रोड / २-६, वोड हाऊस रोड, मुंबई अ विभाग (उपकर क्रमांक अ-१३०९(१४सी)), यांना माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी.
- प्रत, कार्यकारी अभियंता अ विभाग, दु. व पु.मंडळ यांस माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी
 (सर्व प्रतींसह). कार्यकारी अभियंता यांनी प्रस्तावासोबत सादर केलेल्या नकाशामध्ये भाडेकरु / रहिवाशयांच्या यादीनुसार खोली क्र. / दुकान क्र. नमुद करावा.
- विषयांकित " ना-हरकत प्रमाणपत्र " निर्गमित करण्यापूर्वी उपरोक्त इमारतीच्या प्रस्तावित टप्प्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी नियुक्ती केलेल्या कंत्राटदारास निविदेच्या संबंधित कलमानुसार कार्यमुक्त केल्याची खातरजमा करावी. तसेच ना-हरकत प्रमाणपत्रातील सर्व अटी व सुचनांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी.
- प्रत, सहाय्यक महानगर पालिका आयुक्त सी विभाग, मुंबई महानगर पालिका, मुंबई.
- प्रत कार्यकारी अभियंता (शहर-२) इमारत प्रस्ताव (दुरुस्ती व पुनर्बाधणी) महानगरपालिका, १/२ दोस्ती तिनस, वात्मीकी द्योक, वडाला (पू.), मुंबई-३७
- प्रत, सहाय्यक अभियंता [पाणी खाते], सी विभाग महानगरपालिका, मुंबई.
- प्रत, सहाय्यक लेखाधिकारी (परिमंडळ-१) / मुं.इ. दु. व पु.मंडळ यांना माहितीसाठी रवाना.

९. प्रति,

वास्तुशास्त्रज्ञ

मे. पाटीदार अलायन्स,
 २११, जॉली भवन २,
 न्यु मरिन लाईन्स, चर्चगेट,
 मुंबई ४०० ०२०.

O. No./E E/A-DIV/RR २२८३ of २०
 Office of the Executive Engineer 'A' Ward,
 25 Transists Camp, Cuffe Parade,
 Colaba, Mumbai - 400 005.

Date : १८ OCT 2023

उपमुख्य अभियंता (परिमंडळ-१),
 मुं.इ. दु. व पु.मंडळ, मुंबई-३४.

उपमुख्य अभियंता / परि-१, दुपु. क्र. २७०५ दिनांक १३.१०.२०२३ [प्रत जोडण्यांत येत आहे] मधील अटी *पृष्ठांक्या अंदिज* राहन "ना हरकत प्रमाणपत्र" [परताव्यासह] रवाना.

सदर अटी व शर्ताची पूरता आठ दिवसात करण्यांत यावी, अन्यथा सदर ना हरकत प्रमाणपत्र आपोआप रद्दबातल होईल याची कृपया नोंद घ्यावी. या कार्यालयाचे पत्र क्र. १२२७, दि. १८/१०/२३ चे अवलोकन व्हावे.

नंदी
 १८/१०/२३
 कार्यकारी अभियंता
 अ विभाग, मुं.इ. दु. व पु. मंडळ, मुंबई.